

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत, खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी रू.२००००/- याप्रमाणे (दोन हेक्टरच्या मर्यादेत) प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: बोनस- २०२३/प्र.क्र.२३२/नापु २९

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक: १३ मार्च, २०२४.

वाचा- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शासन निर्णय क्र.बोनस- २०२३/प्र.क्र.२३२/नापु. २९, दि.२६.०२.२०२४.

प्रस्तावना -

उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णय दि.२६.०२.२०२४ मधील परि.३ मधील अट क्र.१ खालीलप्रमाणे आहे:-

“किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई-पीक पाहणीद्वारे-खातर जमा करुन जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञेय राहिल”.

या ऐवजी शासन निर्णय दि.२६.०२.२०२४ मधील परि.३ मधील अट क्र.१ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे:-

“किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई-पीक पाहणी, ई-भूमी, महानोंदणी पोर्टल इ. पोर्टलवर पाहणीद्वारे खातरजमा करुन, तसेच वन जमिनी, देवस्थान जमिनी व शेतीमहामंडळाच्या जमिनींसंदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रांवरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत, अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) त्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करुन संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुज्ञेय राहिल”.

सदर शासन शुध्दीपत्रक, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२४०३१३१६४२५३९९०६ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(राजश्री सारंग)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव.
- ३) मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव.
- ४) मा. मंत्री, वित्त यांचे खाजगी सचिव.
- ५) मा. मंत्री, पणन यांचे खाजगी सचिव.
- ६) मा. मंत्री, आदिवासी विकास, यांचे खाजगी सचिव.
- ७) मा. विरोधी पक्ष नेते (विधानसभा, विधानपरिषद)
- ८) सर्व मा.मंत्री यांचे खाजगी सचिव.
- ९) सर्व विधान परिषद सदस्य व विधान सभा सदस्य
- १०) मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
- ११) अपर मुख्य सचिव, (वित्त) महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
- १२) अपर मुख्य सचिव, कृषि व प.दु.म. विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १३) अपर मुख्य सचिव (पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) अपर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५) सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. मंत्रालय, मुंबई
- १६) सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १७) सर्व विभागीय आयुक्त.
- १८) सर्व जिल्हाधिकारी,
- १९) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट को.ऑप.मार्केटिंग फेडरेशन लि., मुंबई.
- २०) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक.
- २१) नियंत्रक (शिधावाटप) व संचालक नागरी पुरवठा(गो/वा), मुंबई,
- २२) सर्व उप आयुक्त (पुरवठा),
- २३) सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी,
- २४) सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी,

- २५) विभागातील सर्व सहसचिव/उप सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, अ.ना.पु.व ग्रा.सं.विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई,
- २६) सर व्यवस्थापक, (महा.) भारतीय अन्न महामंडळ, मुंबई-६६.
- २७) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई (५ प्रती),
- २८) वित्तीय सल्लागार व उप सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई,
- २९) उप संचालक, नागरी पुरवठा, पुरवठा आयुक्त कार्यालय, मुंबई.
- ३०) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय ६ वा मजला, विधान भवन, मुंबई. (१० प्रती)
- ३१) मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची कार्यालये, (प्रत्येकी ५ प्रती),
- ३२) निवड नस्ती (नापु-२९).